



## चाकण नगरपरिषद, चाकण

ता. खेड जि. पुणे पिंग कोड ४१०५०१

Website – chakanmahaub.maharashtra.gov.in

ईमेल – chakanmc2015@gmail.com

दूरध्वनी:- (०२१३५-२४९५६४),

टोल फ्री नं. १८००२३३९२२५

शासकीय अपूर्वक्रम



जा.क्र.चा.न.प./आस्था/८०/२५

दि. ८/०६/२०२५

प्रति,

✓ मा. संपादक,  
दैनिक उत्तम नं। ३१०५  
पुणे.

महोदय,

सोबत जोडलेली जाहिरात आपले दिनांक /०६/२०२५ रोजीचे अंकामध्ये कमीत कमी जागेमध्ये शासकीय दराने प्रसिद्ध करणेत यावी. ही नम्र विनंती ज्या अंकामध्ये जाहिरात प्रसिद्ध होईल त्याचे दोन अंक कार्यालयामध्ये देण्याची व्यवस्था करावी तसेच जाहिरातीचे शासकीय दराने होणारे बील कार्यालयामध्ये देण्यात यावे.

साईंज - कमीत कमी जागोल

इंच x      इंच  
( cm x      cm)



(डॉ. अंकुश जाधव)  
मुख्याधिकारी, गट – अ  
चाकण नगरपरिषद चाकण

चाकण नगरपरिषद, चाकण

अधिसूचना

क्रमांक. चा. न. प./वशि-०१/११५/२०२४-२५ - महाराष्ट्र राज्यात पात्र व्यक्तींना पारदर्शक, कार्यक्षम व समायोचित लोकसेवा देण्याकरिता महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ लागू करण्यात आला आहे. त्या दृष्टीने चाकण नगरपरिषद क्षेत्रातील व्यक्तींना पारदर्शक, कार्यक्षम व समायोचित लोकसेवा देण्याकरिता नगरपरिषदेमार्फत पुरविण्यात येणाऱ्या लोकसेवांची सूची, आवश्यक कागदपत्रे, फी, नियत कालमर्यादा, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम अपिलीय अधिकारी व द्वितीय अपिलीय अधिकारी यांची माहिती महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ चे कलम ३ अन्वये खालीलप्रमाणे अधिसूचित करण्यात येत आहेत.

विवरण पत्र—एक

परिशिष्ट

| अ.क्र | लोकसेवांची सूची                  | आवश्यक कागदपत्र  | फी   | नियतकाल<br>मर्यादा | पदनिर्देशक<br>अधिकारी  | प्रथम अपिलीय<br>अधिकारी | द्वितीय अपिलीय<br>प्राधिकारी |
|-------|----------------------------------|--|--|--------------------|--|-------------------------|------------------------------|
| १)    | जन्म प्रमाणपत्र<br>देणे          | विहित नमुन्यातील<br>अर्ज   | ५० रु.   | ३ दिवस             | जन्म व मृत्यु नॉंदणी<br>अधिनियम १९६९<br>अन्वये प्राधिकृत<br>अधिकारी (जन्म<br>मृत्यू विभागप्रमुख) | उपमुख्याधिकारी          | मुख्याधिकारी                 |
| २)    | मृत्यु प्रमाणपत्र<br>देणे        | विहित नमुन्यातील<br>अर्ज   | ५० रु.   | ३ दिवस             | जन्म व मृत्यु नॉंदणी<br>अधिनियम १९६९<br>अन्वये प्राधिकृत<br>अधिकारी (जन्म<br>मृत्यू विभागप्रमुख) | उपमुख्याधिकारी          | मुख्याधिकारी                 |
| ३)    | विवाह नॉंदणी<br>प्रमाणपत्र देणे  | १. विहित नमुन्यातील<br>अर्ज<br>२. वास्तव्याचा<br>पुरावा<br>३. वयाचा पुरावा<br>४. विवाहासाठी<br>उपस्थित<br>साक्षीदारांचे<br>स्वयंघोषणापत्र<br>५. ९० दिवसानंतर<br>नॉंदणी असल्यास<br>स्वयंघोषणापत्र | ग्रामीण<br>रुग्णालय<br>चाकण<br>यांनी<br>निश्चित<br>केलेले दर | ३ दिवस             | वैद्यकीय अधिकारी   | उपमुख्याधिकारी          | मुख्याधिकारी                 |
| ४)    | मालमत्ता कर<br>उत्तारा           | १. विहित नमुन्यातील<br>अर्ज  | ५० रु  | ३ दिवस             | कर अधिकारी   | उपमुख्याधिकारी          | मुख्याधिकारी                 |
| ५)    | थकवाकी<br>नसल्याचा<br>दाखला देणे | १. विहित नमुन्यातील<br>अर्ज  | १०० रु   | १५ दिवस            | कर अधिकारी   | उपमुख्याधिकारी          | मुख्याधिकारी                 |
| ६)    | अ)<br>दस्तावेजाच्या              | १. विहित<br>नमुन्यातील अर्ज.   | १०० रु   | १५ दिवस            | कर अधिकारी   | उपमुख्याधिकारी          | मुख्याधिकारी                 |

|     |  |  |         |            |                             |                             |
|-----|--|--|---------|------------|-----------------------------|-----------------------------|
|     | आधारे मालमत्ता<br>हस्तांतरण नोंद<br>प्रमाणपत्र देणे      | २. थकबाकी<br>नसल्याचा दाखला<br>३. दस्तऐवजाची प्रत<br>(खरेदी खत/बक्षिस<br>पत्र/वाटणीपत्र व<br>इतर)<br>१. विहित                                  |         |            |                             |                             |
| ७)  | ब) वारसा<br>हककाने<br>हस्तांतरण नोंद<br>प्रमाणपत्र देणे. | नमुन्यातील अर्ज.<br>२. थकबाकी<br>नसल्याचा दाखला.<br>३. वारसा हकक<br>प्रमाणपत्र<br>१. विहित   | १०० रु  | १५ दिवस    | कर अधिकारी                  | उपमुख्याधिकारी मुख्याधिकारी |
| ८)  | नव्याने कर<br>आकारणी                                     | नमुन्यातील अर्ज.<br>२. भोगबटा<br>प्रमाणपत्र  | ५० रु   | १५ दिवस    | कर अधिकारी                  | उपमुख्याधिकारी मुख्याधिकारी |
| ९)  | पुनःकर<br>आकारणी   | १. विहित<br>नमुन्यातील अर्ज.   | ५० रु   | १५ दिवस    | कर अधिकारी                  | उपमुख्याधिकारी मुख्याधिकारी |
| १०) | कराची मागणी<br>पत्र तयार करणे                            | १. विहित<br>नमुन्यातील अर्ज.<br>१. विहित   | ५० रु   | ३ दिवस     | कर अधिकारी                  | उपमुख्याधिकारी मुख्याधिकारी |
| ११) | कर माफी मिळणे  | नमुन्यातील अर्ज.<br>२. थकबाकी<br>नसल्याचा दाखला.   | ५० रु   | ७ दिवस     | कर अधिकारी                  | उपमुख्याधिकारी मुख्याधिकारी |
| १२) | स्वयंमुल्यांकन   | १. विहित<br>नमुन्यातील अर्ज.<br>१. विहित   | ५० रु   | १५ दिवस    | कर अधिकारी                  | उपमुख्याधिकारी मुख्याधिकारी |
| १३) | आक्षेप नोंदवाणे  | नमुन्यातील अर्ज.<br>२. थकबाकी<br>नसल्याचा दाखला.<br>१. विहित<br>नमुन्यातील अर्ज.<br>२. थकबाकी  | ५० रु   | १५ दिवस    | कर अधिकारी                  | उपमुख्याधिकारी मुख्याधिकारी |
| १४) | उप विभागामध्ये<br>मालमत्ता<br>विभाजन                     | नसल्याचा दाखला.<br>३. मालकी हकवाची<br>कागदपत्रे (खरेदी<br>खत, वाटणी पत्र,<br>बक्षीस पत्र इत्यादी)<br>१. विहित<br>नमुन्यातील अर्ज.<br>२. थकबाकी | ५० रु   | १५ दिवस    | कर अधिकारी                  | उपमुख्याधिकारी मुख्याधिकारी |
| १५) | रहिवास<br>नसलेल्या<br>मालमत्ताना<br>करात सुट मिळणे       | १०० रु   | १५ दिवस | कर अधिकारी | उपमुख्याधिकारी मुख्याधिकारी |                             |
| १६) | मालमत्ता पाडणे<br>व पुनःबांधणी                           | नसल्याचा दाखला.<br>१. विहित<br>नमुन्यातील अर्ज.  | ० रु    | १५ दिवस    | कर अधिकारी                  | उपमुख्याधिकारी मुख्याधिकारी |

|     |   |   |                                     |         |                                |                |              |
|-----|---|---|-------------------------------------|---------|--------------------------------|----------------|--------------|
|     |   | कर आकारणी   | २.थकबाकी                            |         |                                |                |              |
|     |   | नसल्याचा दाखला.   |                                     |         |                                |                |              |
|     |   | १. विहित  |                                     |         |                                |                |              |
|     |   | नमुन्यातील अर्ज.  |                                     |         |                                |                |              |
| १७) | झोन दाखला                                     | २.७/१२ उतारा/सिटी सर्वे उतारा                           | २०० रु                              | ७ दिवस  | सहायक नगर रचनाकार              | उपमुख्याधिकारी | मुख्याधिकारी |
|     |   | ३. मोजणी नकाशा/सिटी सर्वे उतारा                         |                                     |         |                                |                |              |
|     |   | १. विहित  |                                     |         |                                |                |              |
|     |   | नमुन्यातील अर्ज.  |                                     |         |                                |                |              |
| १८) | भाग नकाशा देणे                                | २.७/१२ उतारा / सिटी सर्वे उतारा                         | ५०० रु                              | ३ दिवस  | सहायक नगर रचनाकार              | उपमुख्याधिकारी | मुख्याधिकारी |
|     |   | ३. मोजणी नकाशा/सिटी सर्वे उतारा                         |                                     |         |                                |                |              |
|     |   | १. विहित  |                                     |         |                                |                |              |
|     |   | नमुन्यातील अर्ज.  |                                     |         |                                |                |              |
|     |   | २. वास्तुविशारदाचा दाखला                                |                                     |         |                                |                |              |
|     |   | ३.मालकी हक्काची कागदपत्रे                               | एकत्रित विकास व प्रोत्साहन नियमावली |         |                                |                |              |
| १९) | बांधकाम परवाना देणे                           | ४. बांधकाम आराखडा नकाशा ५ प्रती                         | ६० दिवस                             |         | सहायक नगर रचनाकार              | उपमुख्याधिकारी | मुख्याधिकारी |
|     |   | ५. मोजणी नकाशा  |                                     |         |                                |                |              |
|     |   | ६. मंजुर रेखांकनाची प्रत                                |                                     |         |                                |                |              |
|     |   | १.विहित नमुन्यातील अर्ज                                 |                                     |         |                                |                |              |
| २०) | जोते प्रमाणपत्र                               | २. बांधकाम प्रारंभ प्रमाणत्र                            | ० रु                                | १५ दिवस | सहायक नगर रचनाकार              | उपमुख्याधिकारी | मुख्याधिकारी |
|     |   | ३.जोते प्रमाणपत्र                                       |                                     |         |                                |                |              |
|     |   | १. विहित  |                                     |         |                                |                |              |
|     |   | नमुन्यातील अर्ज   |                                     |         |                                |                |              |
| २१) | भोगवाटा प्रमाणपत्र                            | २. बांधकाम प्रारंभ प्रमाणत्र                            | १० रु प्रति चौ. मी                  | १५ दिवस | सहायक नगर रचनाकार              | उपमुख्याधिकारी | मुख्याधिकारी |
|     |   | ४. घरमालक/वास्तुविशारद यांचे पुर्णत्वाचे स्वयंघोषणापत्र |                                     |         |                                |                |              |
| २२) | व्यापार/व्यवसाय करण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र | १. योग्य प्रकारे भरलेल्या अर्ज                          | ५००० रु                             | ७ दिवस  | आवक जावक सा. प्र. विभाग प्रमुख | उपमुख्याधिकारी | मुख्याधिकारी |
| २३) | मंडपासाठी ना-हरकत प्रमाणपत्र                  | १. योग्य प्रकारे भरलेल्या अर्ज                          | ५ रु प्रति दिन/चौ.फुट               | ७ दिवस  | बांधकाम विभाग प्रमुख           | उपमुख्याधिकारी | मुख्याधिकारी |



|     | संख्येत बदल (वाढ/कमी)  | भरलेल्या अर्ज  |  | विभाग प्रमुख |                       |   |
|-----|--|--|--|--------------|-----------------------|---|
| ३३) | परवाना रद्द करणे   | १. योग्य प्रकारे भरलेल्या अर्ज   | ५००० रु  | १५ दिवस      | आवक जावक विभाग प्रमुख | उपमुख्याधिकारी मुख्याधिकारी   |
| ३४) | कालबाह्य परवाण्यासाठी नुतनीकरण सुचना                               | १. योग्य प्रकारे भरलेल्या अर्ज<br>२. कोणतीही थकबाकी नसल्याचा प्रमाणपत्र              | ५००० रु  | १५ दिवस      | आवक जावक विभाग प्रमुख | उपमुख्याधिकारी मुख्याधिकारी   |
| ३५) | मंगल कार्यालय /सभागृह वगैरे परवाना देणे (मिळकत विभाग)              | १. विहित नमुन्यातील अर्ज<br>२. शासन वेळोवेळी विहित कली जातील अशी इतर आवश्यक कागपत्रे | शासनाचे सुचना नुसार स्थानिक स्तरावर निश्चित केलेले शुल्क | ३० दिवस      | मुख्याधिकारी          | जिल्हा सह आयुक्त (नगरपरिषद प्रशासन) विभागीय सह आयुक्त (नगरपरिषद प्रशासन)                  |
| ३६) | मंगल कार्यालय /सभागृह वगैरे परवान्याचे नुतनीकरण करणे (मिळकत विभाग) | १. विहित नमुन्यातील अर्ज<br>२. शासन वेळोवेळी विहित कली जातील अशी इतर आवश्यक कागपत्रे | शासनाचे सुचना नुसार स्थानिक स्तरावर निश्चित केलेले शुल्क | ३० दिवस      | मुख्याधिकारी          | जिल्हा सह आयुक्त (नगरपरिषद प्रशासन) विभागीय सह आयुक्त (नगरपरिषद प्रशासन)                  |
| ३७) | लॉजिंग हाऊस परवाना देणे (मिळकत विभाग)                              | १. विहित नमुन्यातील अर्ज<br>२. शासन वेळोवेळी विहित कली जातील अशी इतर आवश्यक कागपत्रे | शासनाचे सुचना नुसार स्थानिक स्तरावर निश्चित केलेले शुल्क | ३० दिवस      | मुख्याधिकारी          | जिल्हाचे जिल्हा सह आयुक्त (नगरपरिषद प्रशासन) विभागीय सह आयुक्त (नगरपरिषद प्रशासन)         |
| ३८) | लॉजिंग हाऊस परवान्याचे नुतनीकरण करणे (मिळकत विभाग)                 | १. विहित नमुन्यातील अर्ज<br>२. शासन वेळोवेळी विहित कली जातील अशी इतर आवश्यक कागपत्रे | शासनाचे सुचना नुसार स्थानिक स्तरावर निश्चित केलेले शुल्क | ३० दिवस      | मुख्याधिकारी          | संबंधित जिल्हाचे जिल्हा सह आयुक्त (नगरपरिषद प्रशासन) विभागीय सह आयुक्त (नगरपरिषद प्रशासन) |
| ३९) | जलनि.सारण जोडणी देणे   | १. विहित नमुन्यातील अर्ज   | ० रु   | १५ दिवस      | अभियंता पाणी पुरवठा   | उपमुख्याधिकारी मुख्याधिकारी   |

|     |  |  |   |   |   |                                |
|-----|--|--|---|---|---|--------------------------------|
|     |  |  |   | जलनिसाःरण (पाणी<br>पुरवठा विभाग)            |   |                                |
| ४०) | २. जागा मालकी<br>कागदपत्रे<br>३. थकबाकी<br>नसल्याचा दाखला<br>१. विहित<br>नमुन्यातील अर्ज<br>२. संबंधित<br>पाणी उपसाठा<br>करण्यासाठी<br>केंद्रिय भुजल<br>सर्वेक्षण विभाग<br>(अथवा इतर<br>संबंधीत विभाग)<br>यांचे ना-हरकत<br>प्रमाणपत्र करीता<br>नारीक स्थानिक<br>स्वराज्य संस्थेचे<br>पाणी अनुपब्यता<br>प्रमाणपत्र देणे | नगरपालिकेची<br>कोणतेही थकबाकी<br>नसल्याचे प्रमाणपत्र<br>३.ना हरकत<br>प्रमाणपत्र दिल्यानंतर<br>भोगवटा प्रमाणपत्र<br>घेणेबाबतचे व<br>पर्जन्य जल पुनर्भरण<br>करणेबाबतचे<br>प्रतिज्ञापत्र<br>४.शासनाद्वारे<br>वेळोवेळी विहित<br>कली जातील अशी<br>इतर आवश्यक<br>कागदपत्रे | नगरपालि<br>का स्तरावर<br>निश्चित<br>केलेले दर | ३० दिवस                                     | अभियंता पाणी<br>पुरवठा<br>जलनिसाःरण (पाणी<br>पुरवठा विभाग)    | उपमुख्याधिकारी<br>मुख्याधिकारी |
| ४१) | रस्त्यावरील खड्डे<br>बुजविणे   | १. पुराव्यासह अर्ज<br>उदा.जीओ टॅग<br>केलेले फोटो इत्यादी<br>१. विहित<br>नमुन्यातील अर्ज<br>२. संबंधित<br>न.प./न.प.ची   | नगरपालि<br>का स्तरावर<br>निश्चित<br>केलेले दर | ५ दिवस                                      | नगर अभियंता<br>नगर अभियंता                                    | उपमुख्याधिकारी<br>मुख्याधिकारी |
| ४२) | रस्ता खोदाई<br>परवाना देणे ( To<br>Grant road<br>Cutting<br>permission)<br>नवीन परवाना व<br>नुतनीकरण   | कोणतीही थकबाकी<br>नसल्याचा प्रमाणपत्र<br>३. शासना द्वारे<br>वेळोवेळी विहित<br>कली जातील अशी<br>इतर आवश्यक<br>कागदपत्रे   | नगरपालि<br>का स्तरावर<br>निश्चित<br>केलेले दर | ३० दिवस                                     | नगर अभियंता<br>बांधकाम विभाग                                  | उपमुख्याधिकारी<br>मुख्याधिकारी |
| ४३) | गटारावरील<br>झाकणे सुस्थित<br>ठेवणे  | १. पुराव्यासह अर्ज<br>उदा.जीओ टॅग<br>केलेले फोटो इत्यादी<br>१. पुराव्यासह अर्ज<br>उदा.जीओ टॅग<br>केलेले फोटो इत्यादी   | नगरपालि<br>का स्तरावर<br>निश्चित<br>केलेले दर | १ दिवस                                      | उप अभियंता पाणी<br>पुरवठा<br>जलनिसाःरण (पाणी<br>पुरवठा विभाग) | उपमुख्याधिकारी<br>मुख्याधिकारी |
| ४४) | शहरात स्वच्छता<br>ठेवणे  | नगरपालि<br>का स्तरावर<br>निश्चित   | १ दिवस  | उप अभियंता पाणी<br>पुरवठा<br>जलनिसाःरण (शहर | उपमुख्याधिकारी<br>मुख्याधिकारी                                |                                |

|     |   |           |         |  |                             |
|-----|---|-----------|---------|--|-----------------------------|
|     |   |           |         |  | स्वच्छता विभाग)             |
|     | २. शासनाद्वारे<br>वेळोवेळी विहित<br>केली जातील अशी<br>इतर आवश्यक<br>कागदपत्रे   | केलेले दर |         |  |                             |
|     | १. विहित<br>नमुन्यातील अर्ज   |           |         |  |                             |
|     | २. संबंधित<br>नगरपालिकेची<br>कोणतेही थकबाकी<br>नसल्याचे प्रमाणपत्र  |           |         |  |                             |
| ४५) | ३. ज्या इमारतीत<br>सदर<br>आस्थापना/कारखा<br>ना होणार आहे त्या<br>इमारतीचे भोगवटा<br>प्रमाणपत्र आणि<br>सदरच्या मालकी<br>हक्काबाबतची<br>कागदपत्रे | ५००० रु   | ३० दिवस | उप अभियंता पाणी<br>पुरवठा<br>जलनिःसारण व<br>स्वच्छता (शहर<br>स्वच्छता विभाग) | उपमुख्याधिकारी मुख्याधिकारी |
|     | ४. शासनाद्वारे<br>वेळोवेळी विहित<br>केली जातील अशी<br>इतर आवश्यक<br>कागपत्रे  |           |         |  |                             |
|     | १. विहित नमुन्यातील<br>अर्ज   |           |         |  |                             |
|     | २. संबंधित<br>म.न.पा.ची<br>कोणतीही थकबाकी<br>नसल्याचे प्रमाणपत्र  |           |         |  |                             |
| ४६) | ३. ज्या इमारतीत<br>सदरआस्थापना/कार<br>खाना होणार आहे<br>त्या इमारतीचे<br>भोगवटा प्रमाणपत्र<br>आणि सदरच्या<br>मालकी<br>हक्काबाबतची<br>कागदपत्रे  | ५००० रु   | ३० दिवस | स्वच्छता निरीक्षक  | उपमुख्याधिकारी मुख्याधिकारी |

४. शासनद्वारे  
वेळोवेळी विहित  
कली जातील अशी  
इतर आवश्यक  
कागदपत्रे

|     | जाहिरात<br>परवाना/आकाश<br>चिन्ह परवाना<br>(Signange<br>License) नवीन<br>परवाना व<br>नुतनीकरण<br>महाराष्ट्र (नागरी<br>क्षेत्र) वृक्ष संरक्षण<br>आणि संवर्धन<br>अधिनियम,<br>१९७५ मधील<br>कलम ८मधील<br>तरतुदीनुसार वृक्ष<br>तोड परवानगी<br>देणे | १. विहित<br>नमुन्यातील अर्ज<br>२. संबंधित<br>न.प./न.प.ची<br>कोणतीही थकबाकी<br>नसल्याचा प्रमाणपत्र | ५ रु प्रति चौ<br>फुट प्रति<br>दिन                             | १५ दिवस | कर विभाग                   | उपमुख्याधिकारी | मुख्याधिकारी   |
|-----|--|---|---|---------|----------------------------|----------------|--|
| ४७) |  |   |   |         |                            |                |  |
| ४८) |  |   |   |         |                            |                |  |
| ४९) | भूमीगत दुर<br>संचार वाहिनी (<br>ऑटोकल<br>फायबर केबल)<br>टाकण्याकरीता<br>परवानी देणे  | १. विहित<br>नमुन्यातील अर्ज<br>२. शासन वेळोवेळी<br>विहित कली जातील<br>अशी इतर<br>आवश्यक कागदपत्रे | स्थानिक<br>स्तरावर<br>विहित<br>पद्धतीने<br>मंजूर केलेले<br>पद | ४५ दिवस | वृक्ष प्राधिकरण<br>प्रकल्प | उपमुख्याधिकारी | संबंधित<br>नियोजन<br>प्राधिकरणाकडी<br>ल वृक्ष<br>प्राधिकरण |

|     |   |  |   |              |  |   |
|-----|---|--|---|--------------|--|---|
|     |   | १. विहित<br>नमुन्यातील अर्ज  | शासनाचे<br>सुचना<br>नुसार<br>स्थानिक<br>स्तरावर<br>निश्चित<br>केलेले<br>शुल्क |              | जिल्हा सह<br>आयुक्त<br>(नगरपरिषद<br>प्रशासन) | विभागीय सह<br>आयुक्त<br>(नगरपरिषद<br>प्रशासन) |
| ५०) | फेरीवाले नोदणी<br>प्रमाणपत्र देणे   | २. शासन वेळोवेळी<br>विहित कली जातील<br>अशी इतर<br>आवश्यक कागपत्रे  | १५ दिवस   | मुख्याधिकारी |  |   |
|     |   | १. विहित<br>नमुन्यातील अर्ज<br>२. माहिती तंत्रज्ञान<br>यांनी दिलेला<br>परवाना<br>३. संबंधित<br>इमारतीच्या मालकी<br>हवकाचा पुराव<br>४. वैध भाडेकरार<br>नामा   |   |              |  |   |
|     |   | ५. स्थळाचा नकाशा<br>(१:१०००)   |   |              |  |   |
|     |   | ६. ज्या इमारतीवर<br>टॉवर उभारायच्या<br>आहे त्याचा वैध<br>भोगवटा प्रमाणपत्र   | शासनाने<br>विहित<br>केलेले व  |              |  |   |
| ५१) | मोबाईल टॉवर<br>परवाना (Mobile Tower<br>Approval)<br>(Ground Base<br>Tower &Roof<br>Top Tower) | ७. संबंधित<br>इमारतीच्या/जमीनी<br>च्या मालकाचे ना-<br>हरकत प्रमाणपत्र<br>८. सक्षम<br>प्राधिकाऱ्याचे<br>अग्निशमन ना-<br>हरकत दाखला<br>९. सक्षम<br>प्राधिकाऱ्याचे<br>संरचनात्मक स्थिरता<br>प्रमाणपत्र<br>१०. पर्यावरण<br>विभागाची ना-<br>हरकत<br>११. संबंधित<br>नागरीक स्थानिक<br>स्वराज्य संस्थेचे ना-<br>देय प्रमाणप | नगरपरिषद/<br>नगर<br>पंचायत<br>स्तरावर<br>निश्चिम<br>केलेले दर                 | ६० दिवस      | सहायक नगर<br>रचनाकार                         | उपमुख्याधिकारी<br>मुख्याधिकारी                |

१२. शासन  
वेळोवेळी निश्चित  
करेल असे इतर  
आवश्यक  
परवाने/दस्तऐवज

(डॉ. अंकुश जाधव)  
प्रशासक तथा मुख्याधिकारी  
चाकण नगरपरिषद, चाकण